

December 29, 2021

BSE Limited
Corporate Relationship Department
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.
Scrip Code: 500850

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra Kurla Complex
Bandra (E)
Mumbai – 400 051.
Scrip Code: INDHOTEL

Sub: Newspaper Advertisement pertaining to Notice of Postal Ballot – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)


Dear Sir,

Pursuant to the Regulation 30 and Regulation 47 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached copies of the Newspaper Advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) on December 29, 2021, regarding the Notice of Postal Ballot and information on Remote E-voting for **Issue of Equity Shares to Qualified Institutional Buyers through Qualified Institutions Placement.**

The above information is also available on the website of the Company at www.ihcltata.com

You are requested to kindly take the same on record.

Yours sincerely,



BEEJAL DESAI
Senior Vice President
Corporate Affairs & Company Secretary (Group)

PUBLIC DEBT REPORT

Govt's total liabilities rose to ₹125.71 lakh cr in Sept quarter


PRESS TRUST OF INDIA
New Delhi, December 28

THE GOVERNMENT'S TOTAL liabilities rose to ₹125.71 lakh crore in the September quarter from ₹120.91 lakh crore in the three months ended June, according to the latest public debt management report.

The increase reflects a quarter-on-quarter increase of 3.97% in the July-September period of 2021-22.

In absolute terms, the total liabilities, including liabilities under the 'Public Account' of the government, jumped to ₹125.71,747 crore at the end of September. At the end of June, the total liabilities stood at ₹1,20,91,193 crore.

The report was released by the finance ministry on Tuesday.



Public debt accounted for 91.15% of the total outstanding liabilities in the September quarter compared to 91.6% at the end of June.

Nearly 30.56% of the outstanding dated securities had a residual maturity of less than five years. The ownership pattern showed the share of commercial banks at 37.82% and that of insurance companies at 24.18% in the September quarter.

As per the report, the yields on government securities hardened in the secondary market due to an increase in the supply of such securities during the September quarter.

In the secondary market, trading activities were concentrated in the three-seven year maturity bucket during the September quarter, mainly because of less trading observed in 10-year benchmark securities due to low float.

However, the yields were supported by the decision of RBI's Monetary Policy Committee to keep the policy repo rate unchanged at 4%, to continue with the accommodative stance and to conduct open market purchase under G-SAP 2.0 during the July-September quarter of the fiscal.

TCS achieves 18 Microsoft Gold competencies

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, December 28

IT MAJOR TATA Consultancy Services (TCS) on Tuesday said it has achieved all 18 Microsoft Gold Competencies, demonstrating the breadth and depth of its expertise on Microsoft Technologies.

Microsoft Competencies ensure that partners are prepared to meet customers' needs and have demonstrated robust capabilities within a Microsoft solution area, TCS said in a statement.

In order to earn a Microsoft Gold Competency, partners must prove their technology experience and ensure a high standard of staffing capacity. Partners also have to submit customer references that demonstrate successful projects, meet a performance commitment, and pass technology and sales assessments.

Govt needs to ensure every school, college has library, playground: CJI Ramana

PRESS TRUST OF INDIA
Hyderabad, December 28

STATE GOVERNMENTS SHOULD ensure that every school or college has a library and a playground which would help develop students, Chief Justice of India NV Ramana said here on Tuesday.

Delivering the valedictory address at the Hyderabad Book Fair, Justice Ramana said book-reading gives more kick than coffee. He said he knew the difficulties in book-publishing as he used to run a fortnightly during his law college days.

"I don't think there are libraries in schools and colleges any more. For any school

or college to be set up, library is a must. This rule, nobody is following. Same is the case with playground. This is a serious issue. Governments should involve and solve this issue," he said.

State governments should restore libraries in villages and provide grants for them, he added.

He said book-reading is a good habit as it would leave an imprint in minds while playing sports would increase sporting spirit among children.

He said literature and writers played key role in several struggles cross the world, including the Indian freedom struggle.

LIC seeks bids for consultancy services for its digital transformation

THE IPO-BOUND LIFE Insurance Corporation of India (LIC) has sought Expression of Interest (EoI) from bidders to provide consultancy services for its digital transformation.

The EoI has been invited

from eligible management and strategy consultants who can evaluate the insurer's current IT set-up, map it with current trend and best practices in BFSI sector, and articulate a strategy roadmap for its business-led

digital transformation. The strategy drawn should be in line with LIC's business strategy with the aim of organi-

sational growth, sustainable competitive advantage, increased productivity of intermediaries, creating a unique as

well as best value for customers, according to the EoI document. The last date for submission of bids is January 17, 2022. — PTI

GATI LIMITED
CIN: L63011TG1995PLC020121
Regd. Office: Plot No. 20, Survey No. 12, Kothaguda, Kondapur, Hyderabad - 500 084, Telangana
Tel: (+91)-040-7120 4284, Fax: (+91)-040-2311 2318,
Email id: investor.services@gati.com, Website: www.gati.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of Gati Limited ("the Company") (CIN: L63011TG1995PLC020121) are hereby informed that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Management Rules") read with General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 ("MCA Circular") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other applicable laws, including any statutory modification(s), amendment(s), re-enactment(s) thereof, for the time being in force and as may be enacted hereafter, the Company seeks the approval of the members by way of Special Resolution for the below mentioned resolutions as set out in the Postal Ballot Notice dated December 08, 2021 ("Notice"), by electronic means (remote e-voting):

Item No.	Description of the Resolution
1	Approval of the 'Gati - Employees Stock Appreciation Rights Plan - 2021' ("ESAR 2021/Plan").
2	Approval for Grant of Employee Stock Appreciation Rights to the Employees of the Subsidiary Company(ies), of the Company under 'Gati - Employees Stock Appreciation Rights Plan - 2021'.
3	Approval for Grant of Employee Stock Appreciation Rights to the Employees of the Holding Company, of the Company under 'Gati - Employees Stock Appreciation Rights Plan - 2021'.
4	Approval for Grant of Employee Stock Appreciation Rights to the Employees of the Associate Company(ies), of the Company under 'Gati - Employees Stock Appreciation Rights Plan - 2021'.

In compliance with the above MCA Circular the Notice has been electronically sent on Tuesday, December 28, 2021 to those Members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial Owners, as on Friday, December 24, 2021, i.e. the Cut-Off Date and who have registered their email addresses with the Depository Participants or with the Registrar & Share Transfer Agent of the Company ("R&T Agent") or with the Company. The Notice is also available on the Company's website: www.gati.com, website of stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of e-voting facility provider National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

All documents referred to in the Notice and explanatory statement will be available for electronic inspection by the members from the date of dispatch of this Notice until the last date for receipt of votes by remote e-voting i.e. Thursday, January 27, 2022 till 5:00 P.M. (IST). Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor.services@gati.com.

Instructions for e-voting:
Pursuant to Section 108 and 110 of the Act read with Rule 20 and 22 of the Management Rules, Regulation 44 of the Listing Regulations, as amended from time to time, MCA Circular and in terms of SEBI vide circular no. SEBI/HO/CFD/CMD/CI/P/2020/242 dated December 09, 2020 in relation to e-Voting Facility Provided by Listed Entities, the Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of NSDL as agency for providing e-voting facility.

Remote e-voting facility to the Members will be available during the following period (inclusive of both days):

Time, day and date of commencement of remote e-voting	9:00 A.M. (IST) on Wednesday, December 29, 2021
Time, day and date of end of remote e-voting	5:00 P.M. (IST) on Thursday, January 27, 2022

Remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Manner of remote e-voting by the Members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice. The manner in which persons who have forgotten the USER ID and PASSWORD, can obtain / generate the same, has also been provided in the said Notice.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. Voting rights of a member / beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. A person who becomes a member after the cut-off date should treat this notice for information purpose only.

Manner of Registering/Updating e-mail addresses:
Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Company are requested to register/update their email addresses by sending a duly signed request letter to the Company's R & T Agent viz. Link Intime India Private Limited at their below mentioned address by providing Folio No. and Name of the Member or may also send an e-mail to Ms. T.S. Maharani, Company Secretary at investor.services@gati.com.

Link Intime India Private Limited
(Unit: Gati Limited)
C-101, 247 Park, L.B.S. Marg,
Vikhroli (West), Mumbai - 400 083
Maharashtra
Tel. No.: 18009454001
E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in

Members holding shares in Dematerialized mode are requested to register/update their email addresses with their relevant Depository Participants.

The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Thursday, January 27, 2022. The results of e-voting will be announced on or before Saturday, January 29, 2022, and will be displayed on the Company's website www.gati.com and will also be communicated to the Stock Exchanges, NSDL, and Central Depository Services (India) Limited ("CDSL") together the "Depositories" and R&T Agent. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and the e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com. For any grievances relating to voting by electronic means, members may contact Mr. Amit Vekari, Senior Manager, NSDL, Trade World, 'K' wing, 4th Floor, Kamala Mills compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

For GATI LIMITED
Sd/-
T. S. Maharani
Company Secretary
M. No. F8069

Place: Hyderabad
Date: December 28, 2021

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Corporate Identification No. (CIN) : L74999MH1902PLC000183
Registered Office : Mandlik House, Mandlik Road, Mumbai - 400 001
Tel. : 91 22 6639 5515 Fax : 91 22 2202 7442
E-mail: investorrelations@tajhotels.com Website: www.ihcltata.com

NOTICE TO MEMBERS

Members of the Company are hereby informed that in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the 'Act'), Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard-2 on General Meetings (the 'SS-2'), read with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, the General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 22/2020 dated 15th June 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September 2020, General Circular No. 39/2020 dated 31st December 2020 and General Circular No. 10/2021 dated 23rd June 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), the Company has on December 28, 2021 completed sending the Postal Ballot Notice dated December 17, 2021 for Issue of Equity Shares to Qualified Institutional Buyers through Qualified Institutions Placement to those Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as received from the National Securities Depository Limited ('NSDL') and Central Depository Securities Limited ('CDSL') and whose e-mail addresses are available with the Company as on Friday, December 24, 2021 ('Cut-Off date').

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. Members whose names appear on the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-Off Date will only be considered eligible for the purpose of e-voting. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpose only.

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.ihcltata.com, website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

Please note that there will be no dispatch of physical copies of Notices or Postal Ballot forms to the Members of the Company due to the threat posed by the ongoing COVID-19 pandemic. Members desirous of exercising their votes through the remote e-voting process are requested to carefully read the instructions indicated in this Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through the remote e-voting system.

Instructions for Remote E-Voting:
The remote e-voting shall commence on Friday, December 31, 2021 at 9:00 am (IST) and shall end on Saturday, January 29, 2022 at 5:00 pm (IST). During this period, the Members of the Company holding shares in physical or electronic form as on the Cut-Off Date may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting immediately thereafter.

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their respective Depositories in case the shares are held in electronic form and with the Company in case the shares are held in physical form as detailed in the Notes to the Postal Ballot Notice.

To facilitate the Members to receive this Notice electronically and cast their vote electronically, the Company has made special arrangements with its RTA, Link Intime India Private Limited for registration of e-mail addresses. Eligible Members who have not registered their e-mail addresses with the Company/ Depository, are required to provide the same to the RTA, on or before 5:00 p.m. (IST) on Friday, January 21, 2022 by accessing the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html (Please refer the Notes to the Postal Ballot Notice for more details in this regard)

The Board of Directors has appointed Mr. Khushroo Driver, Advocate High Court as Scrutinizer for conducting the Postal Ballot, through Remote e-voting process, in a fair and transparent manner.

The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be announced by the Chairman of the Company or any other person authorized by him on or before Tuesday, February 1, 2022. The results will be made available on the website of the Company at www.ihcltata.com, website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindian.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com, and will be placed on the notice board at the Registered Office of the Company.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-Voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Email: evoting@nsdl.co.in

Members are requested to carefully read all the notes set out in the Postal Ballot Notice and in particular, the manner of casting vote through Remote E-Voting.

Place : Mumbai
Date : December 28, 2021
Registered Office:
Mandlik House, Mandlik Road,
Mumbai 400 001.
CIN: L74999MH1902PLC000183
Tel.: 022 66395515 Fax: 022 22027442
Email: investorrelations@tajhotels.com
Website: www.ihcltata.com

For The Indian Hotels Company Limited
sd/-
BEEJAL DESAI
Senior Vice President
Corporate Affairs and
Company Secretary (Group)

NATIONAL SEEDS CORPORATION LTD.
(A Govt. of India Undertaking - Mini Ratna Company)
CIN No. U74899DL1963GO1003913
RO - Block-AQ, Plot -12, Sector-5, Salt Lake, Kolkata-700 091
Ph. 033-2367-1077 / 74,
E-mail : nsc.kolkata.ro@gmail.com
No.- Engg-8(BBSR)/NSC-KOL/2021-22/
Dated: 28.12.2021
E-Tender Notice for Repair Maintenance of Office Building, Godown, Boundary Wall etc. at NSC, Bhubaneswar.
For details, visit NSC's website www.indiaseeds.com under Public Notice (Tender / Quotations).
Bids for above contract must be submitted online latest by 14:30 Hrs. of 16.01.2022, at NSC e-Portal: https://indiaseeds.eproc.in. Corrigendum / addendum, if any, shall only be published in NSC's website.
Regional Manager
NSC, Kolkata

SBFI
IT-Partner Relationship and Budget & Cost Control Department
4th Floor, Railway Station Building, State Bank of India,
Global IT Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

CORRIGENDUM-1
RFP for Empanelment of Service Providers for providing IT Human Resources for Bank

Please refer "Corrigendum-1" dated 29.12.2021 issued for the RFP No. SBI/GITC/IT-PR and BNCC/2021-22/810 Dated 09.12.2021 available under "Procurement News" at Banks website https://www.sbi.co.in or https://bank.sbi/ and e-Procurement agency portal (https://tenders.sbi/SBI/ sd/-)
Place: Navi Mumbai
Date: 29.12.2021
Deputy General Manager
(IT-PR and BNCC)

SBFI
Core Banking Technical Operations Department, State Bank of India,
Global IT Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

NOTICE INVITING TENDER
RFP NO: SBI/GITC/Core Banking-Tech Operations/2021-22/817
DATED: 27.12.2021

Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for Procurement of supply, installation, testing, commissioning, maintenance of Power saving software solution to reduce power consumption of computers. For details, please visit "Procurement news" at https://www.sbi.co.in and e-Procurement agency portal https://tenders.sbi/SBI/
Commencement of download of RFP: From 29.12.2021.
Last date and time for submission of bids: 24.01.2022 up to 15:00 hrs.
DGM (Core Banking-Tech Operations)

Nippon India Mutual Fund
Wealth sets you free

MUTUAL FUNDS Sahi Hai

Nippon Life India Asset Management Limited (formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 96

.....continued

Further, as per clause (2AD) of provision of section 49 of The Income Tax Act, 1961, acquisition cost of units of Nippon India India Opportunities Fund – Series A shall be treated as cost of acquisition for units allotted of Nippon India Multi Cap Fund in lieu of merger for the purpose of capital gain computation.

Also, as per clause 42A of section 2 of The Income Tax Act, 1961, period of holding of units of Nippon India India Opportunities Fund – Series A shall also be considered for the purpose of computation of short term and long-term capital assets of the units allotted of Nippon India Multi Cap Fund in lieu of merger.

For detailed/ expert view, investor needs to consult his/her tax consultant.

Regulatory Position
In terms of SEBI circular no. SEBI/MFD/ CIR no. 5/ 12031/03 dated June 23, 2003, any consolidation or merger of Mutual Fund schemes will be treated as change in the fundamental attribute of related schemes Pursuant to Regulation 18 (15A) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 ("Mutual Funds Regulations") a change in the fundamental attribute in the scheme requires: (i) a written communication about the proposed change, to be sent to each unitholder and an advertisement to be released in 1 (One) English daily newspaper having nation-wide circulation and in a newspaper published in the language of the region where the head office of the Nippon India Mutual Fund i.e (Mumbai) is situated; and (ii) the unitholders to be given an option to exit at the prevailing net asset value ("NAV"), without any exit load, for a period of 30 (thirty) days.

Further, February 01, 2022 ("Effective Date") means the date from which the modification will be effective after providing the above exit option.

Exit option to the Unit holders of Merging and Surviving Schemes:
Pursuant to Regulation 18(15A) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 in case of change in the fundamental attribute and merger of the scheme(s), an option is required to be provided to the unit holders of the Schemes (i.e. Nippon India India Opportunities Fund – Series A and Nippon India Multi Cap Fund) to exit at the prevailing Net Asset Value, without any exit load ("exit option"). Therefore, an exit option is being provided to the unit holders of the Scheme(s) during a period of 30 (thirty) days, commencing from January 02, 2022 till January 31, 2022 (both days inclusive).

Should you therefore wish to exercise the exit option, you may do so, by submitting a valid redemption / switch-out request (wherefore you have made an investment) at the applicable NAV without any exit load at any of our investor service Centre

.....continued

during the aforesaid period of 30 days and in case of redemption, the redemption proceeds will be mailed/ credited within 10 (ten) working days from the date of the receipt of the redemption request.

It may however be noted that all requests for exit option received after January 31, 2022, shall be subject to the applicable exit load, in terms of the relevant details, as specified in the SID / KIM of the Scheme(s). Unit holders should ensure that any change in address or pay-out bank details required by them, are updated in the Nippon India Mutual Fund's records before exercising the exit option in line with the timelines as mentioned in the Statement of Additional Information (SAI) / SID/ KIM.

It may further be noted that (a) in case you do not have any objection to the proposed changes, no action is required to be taken at your end; (b) the unit holders who do not exercise the exit option within the aforesaid period, would be deemed to have consented to the proposed changes; (c) the unit holders who have pledged or encumbered their units will not have the option to exit unless they procure an effective release of their pledges / encumbrances prior to the submission of redemption / switch-out requests; and (d) the impact of securities transaction tax, if any, arising out of the exit option exercised during the exit option period hereunder, shall be borne by NAM India. However, any other tax consequences, arising out of exercise of exit option during the exit option period hereunder, shall be borne by the investor in line with the relevant provisions, as have been set forth in the SAI/ SID/ KIM.

The unit holders of the Scheme(s) are also being individually informed about the details of the proposed merger through a separate written communication. In case the unit holder has not received the written communication, investor can contact our customer care / investor service centre or visit our website i.e. mf.nipponindiaim.com

This addendum forms an integral part of the SAI (wherever applicable), SID and KIM of merging and surviving scheme of Nippon India Mutual Fund. All the other terms and conditions of the SAI, SID and KIM, read with the addenda issued from time to time will remain unchanged.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED
(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)
sd/-
Authorised Signatory

Mumbai
December 28, 2021

continued.....

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialexp.in

New Delhi

